

चीनने लादले जगावरती तिसरे जैविक महायुद्ध

कोरोना व्हायरस किंवा कोविड -19 हा शब्द वापरू नका त्याला चिनी व्हायरस म्हणा. हे चीनने जगावरती लागलेले तिसरे जैविक महायुद्ध आहे. "चिनी व्हायरस" चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपर्यात पोहोचला आहे. यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू आहे. या व्हायरसशी कसे लढायचे याबाबत केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत. हा साथीचा आजार नसून "जैविक युद्ध" आहे. चीनने ह्या युद्धतंत्राचा शिताफीने वापर केला आहे. जैविक युद्धात बॅक्टेरिया आणि व्हायरसचा वापर होतो. चीनने संपूर्णपणे नवीन अश्या व्हायरसचा वापर केला आहे आणि तोही जलदगतीने संसर्गाने पसरणारा. "जैविक युद्ध" हे अणुयुद्धापेक्षाही घातक परिणाम घडवून आणणारे आहे. ह्यामुळे लाखो लोक रोगग्रस्त तर होतातच पण त्या राष्ट्राचा आर्थिक आणि सामाजिक समतोल पूर्णपणे ढासळला आहे.

सामरिक फायदा मिळण्याकरता चीन काहीही करू शकतो

जर चीनला जैविक युद्ध करायचेच होते तर त्या व्हायरसचा वापर स्वतःच्या नागरिकांवर का केला? चीन महाशक्ती बनण्याकरता आणि सामरिक फायदा मिळण्याकरता काहीही करू शकतो. त्यामुळे उद्या जर कोणत्याही देशाने चीनकडे बोटं उगारलं तर चिनी राज्यकर्ते बोलून मोकळे होतील की आमच्या जनतेला आणि चीनच्या अर्थव्यवस्थेलाही या व्हायरसमळ फटका बसलाय.

चीनच्या वुहान शहरामध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी आहे. ह्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या विषाणूवर संशोधन येते आणि चीनच्या सरकारी आकडेवारीनुसार १५० वेगवेगळे व्हायरस ह्या संस्थेमध्ये संवर्धित करून ठेवले आहेत. त्याच वुहान शहरामध्ये चिनी व्हायरसचा सर्वप्रथम फैलाव झाला. सुरवातीला एक डॉक्टर ह्या व्हायरसबद्दल इतर डॉक्टरांना सावध केले. नंतर या डॉक्टरना अटक झाली. त्याच्याकडून लिहून घेतलं गेले

की असा कोणताही व्हायरस नाही आणि ह्यापुढे अशा अफवा पसरवणार नाही. एकप्रकारे प्रकरण दाबलं केले. पुढे तोच डॉक्टर चिनी व्हायरसमुळे मृत्युमुखी पडला.

पुढे हा व्हायरस तिथून इटली युरोपपासून अमेरिकेपर्यंत पसरला. पण चीनचा आर्थिक कणा मनाली जाणारी शांघाय आणि राजधानी बीजिंग ह्या शहरांमध्ये प्रभाव जाणवला नाही. त्यानंतर चीनमध्ये तो व्हायरस नियंत्रित व्हायला सुरुवात जाल. ह्याचाच अर्थ काय तर चिनी व्हायरसचा संसर्ग सुरू होण्यापूर्वीच चीनकडे त्याच औषध तयार होते. सगळं ठरवून घडवून आणल्यासारखं आहे.

चीनला आर्थिक फायदा

ह्या सगळ्यातून चीनला काय फायदा झाला.? चीनने विदेशी कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत विकत घेतले. अनेक विदेशी कंपन्या चीनच्या नियंत्रणात आल्या. चीनने जगाला कोट्यावधी युरो इतक्या किंमतीच्या वैद्यकीय सामानाची निर्यात केली. ह्यावरूनच समजत चीन किती तयारीत आहे. जागतिक महासत्ता बनावचे असेल तर फक्त आर्थिक बाजू मजबूत असून चालत नाही तर सामरिक ताकद आणि व्युहरचनाही तितकीच प्रबळ असायला हवी आणि चीनला ह्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे ह्या चिनी व्हायरस प्रकरणामुळे चीनला जे सामरिक फायदे झाले आहेत ते आर्थिक फायद्यांपेक्षा फार मोठे आणि महत्वाचे आहेत.

चिनी व्हायरसने काटा काढला

जुलै २०१९ मध्ये तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई-इंग-वेन ह्यांनी अचानक अमेरिका भेट घेतली होती. चीनने ही ह्या भेटीवर सडकून टीका केली होती. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची पहिलीच अमेरिका भेट, घाई गडबडीत झाली. ह्या भेटीनंतर हाँगकाँग मध्ये लोकशाहीवादी आंदोलनांनी जोर धरला. चीन ह्या सगळ्या आंदोलनांमध्ये अडकून पडला आणि चीनच्या पुढील सामरिक योजनांना खीळ बसली. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या अमेरिका भेटी आधी

चीनने तैवान जवळ लष्करी सरावांची तीव्रता वाढवली होती. ह्या सगळ्या घटनाक्रमाचा सरळ अर्थ असा की चीनने तैवानवर हल्ला करण्याची सगळी तयारी केली होती. त्यानंतर अमेरिकेने हॉंगकाँग मधील आंदोलनांना पाठबळ देऊन त्याची तीव्रता वाढवली. चीन स्वतःच्याच क्षेत्रीय संघर्षात अडकून पडला. हे किती खरे किंवा खोटे आहे हे फक्त अमेरिका किंवा चीनच जाणे.

चीनने हॉंगकाँग मधील आंदोलनामागे अमेरिकेचा हात आहे असा आरोप केला होता. चीनने काटा काढलाय तोही, चिनी व्हायरस व्हायरसने. ज्याप्रमाणात चीनमध्ये चिनी व्हायरसचा फैलाव होत गेला त्याप्रमाणात हॉंगकाँग मधील आंदोलन थंडावत गेलं. आज कुठेही हॉंगकाँगच्या आंदोलनाचा शब्दही समोर येत नाही.

दुसरा फायदा अमेरिकेसोबत जे व्यापारी युद्ध सुरू होतं तेही काही प्रमाणात थंडावले आहे. त्यामध्ये चीनचे जे काही नुकसान झाले आहे तेही भरून निघत आहे. पण अमेरिका मात्र इमर्जन्सी मध्ये पुरती अडकली आहे.

भारताशी संबंध

आता ह्या सगळ्याचा भारताशी काय संबंध.? जरी भारत चीनचा महत्वाचा व्यापारी भागीदार असला तरीही चीनला महासत्ता बनायचं असेल तर भारत हा एकच अडसर ठरतोय. भारताबाबत चीनची भूमिका तुकडे पाडण्याचीच आहे. अनेकदा चिनी वृत्तपत्रांतून भारताचे तुकडे करा अशा प्रकारचे मजकूर छापून आले आहेत. भारताचा अडसर बाजूला करण्यासाठी चीन कोणतीही पातळी गाठू शकतो. भारतात चिनी व्हायरसचा फैलाव होणे हे अपेक्षितच होते. परंतु तो थेट चीनमधून न येता इतर देशातून आला. त्यानंतर वैद्यकीय साहित्यांची चीनला होणारी निर्यात राखून भारत सरकारने चीनला योग्य तो संदेश दिलाच आहे. भारत सरकार ह्या सगळ्यांसाठी तयार आहेत. पण यामध्ये नागरिकांचे कर्तव्य काय?

आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करायचे. आज आम्ही युद्धामध्येच आहोत आणि उद्याही युद्धामध्येच असणार आहोत. युद्ध असो की इतर आणीबाणी यात प्रत्येक नागरिक लहानांपासून वृद्धांपर्यंत हा एक सैनिक बनतो. अगदी सैनिक बनणे म्हणजे आघाड्यांवर जाऊन बंदूक घेऊन लढायलाच पाहिजे असे नाही. तर सरकारला मग ते कोणत्याही पक्षाचे असो, पूर्ण सहकार्य करणे, हेही लढण्याइतकेच महत्वाचे काम आहे.

हीच योग्य वेळ !

सध्या सरकार सामाजिक स्तरावर अनेक उपाययोजना करत आहे. त्या सरकारने अवश्य कराव्या. हे संकट कुणामुळे वाढले, त्याचाही मागोवा सरकारने नक्की घ्यावा. ज्या चीनची आसुरी मानसिकता आणि निष्काळजीपणा यांमुळे हे संकट ओढवले, त्याच्या विरोधात आता जनतेत संताप अन् असुरक्षिततेची भावना आहे. याचा लाभ घेऊन सरकारने चीनकडून आयात होणार्या वस्तूंना देशांतर्गत पर्याय निर्माण करावा. गेल्या काही दिवसांत भारतीय जनतेने संघटितपणे लढा दिला आहे. योग्य प्रबोधन केले, तर जनताही स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देईल. चीनच्या उत्पादनांची आयात पूर्णतः बंद केली, तरी देश सरकारच्या पाठीशी उभा राहील.

भारत ही चीनची मोठी बाजारपेठ आहे. चीनला आर्थिक युद्धाचीच भाषा कळते. भारत सरकारने चीनशी आर्थिक पातळीवर लढा द्यायचा ठरवला, तर चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का देता येईल आणि तेच उद्योग चालू करण्यास भारतियांना प्रोत्साहन दिल्यामुळे भारतात रोजगार निर्माण होतील. चीनला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. सरकारने योग्य कार्यवाही करून चीनने पुकारलेल्या या युद्धात त्याला जशास तसे उत्तर दिले, तर लोक डाऊन मुळे मंदीकडे केलेली भारताची अर्थव्यवस्था वेगाने अर्थव्यवस्था पहिल्या सारखी वेगाने प्रगती करेल आणि पुढे सुद्धा जाईल .

तिसरे महायुद्ध सुरु आहे जे अजून अनेक वर्षे चालेल.ह्यापुढे लढले जाणारे प्रत्येक युद्ध हे फक्त सीमांवर लढले जाणारे नसेल तर ते तुमच्या आमच्या दारापर्यंत,घराघरात पोहोचलेले असेल. "चिनी व्हायरस" व्हायरसने हे सिद्ध करून दाखवलंय. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. युद्धतंत्र बदलत आहेत. ह्यापुढे रात्रच नाही तर दिवसही वैर्याचा आहे. येणारे दिवस अजूनही बिकट असू शकतात. त्यामुळे ह्यापुढे आम्ही कसे वागतो,येणाऱ्या कठीण प्रसंगांना एक नागरिक , एक राष्ट्र, म्हणून कसे सामोरे जातो ह्यावरच आपल्या देशाचं भवितव्य अवलंबून आहे.